



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक ७ (२)]

शनिवार, मार्च २४, २०१८/ चैत्र ३, शके १९४०

[पृष्ठे ३, किंमत : रुपये ६२.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ-अमरावती विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. २०.

मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

गलिच्छ वस्ती सुधार योजना

क्रमांक -पीडब्ल्युडी-नपय-५७०४-२०१८-१९.-

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन आणि पुनर्विकास) अधिनियम, १९७१, दिनांक ३ सप्टेंबर १९७१ पासून अंमलात आलेला आहे. शासनाचे नगर विकास, आरोग्य आणि गृह निर्माण विभागाची अधिसूचना क्रमांक एससीए-१५७१-३५३२५-एफ/तीन, दिनांक ३ सप्टेंबर १९७१ अन्वये यवतमाळ नगर परिषद हद्दीत येणा-या क्षेत्राकरीता लागू करण्यात आलेला आहे ;

आणि, ज्याअर्थी, माझी सक्षम प्राधिकरण म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, माझी अशी खात्री झाली आहे की, जे क्षेत्र सोबतच्या अनुसूचीत नमूद करण्यात आले आहे (यानंतर क्षेत्रास “सदरचे क्षेत्र” असे संबोधण्यात यावे) सदर क्षेत्र अपु-या सोईमुळे किंवा अनआरोग्यकारी, गलिच्छ असल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे तेथिल किंवा त्यांच्या आसपासच्या जनतेच्या आरोग्यास, सुरक्षिततेस अथवा सुखसोईस अपायकारक झाले आहे किंवा अपायकारक ठरण्याचा संभव आहे.

त्याअर्थी, आता, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन आणि पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ४, उप-कलम (बी) (२) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार असे घोषित करतो की, सदरचे क्षेत्र हे गलिच्छ वस्ती सुधार क्षेत्र आहे. सदरच्या क्षेत्राचा नकाशा मुख्याधिकारी, नगर परिषद, यवतमाळ यांचे कार्यालयात तपासण्यात आला आहे.

गलिच्छ वस्तीचा तपशील

क्र.	वार्ड/प्रभाग क्र.	खसरा/मौजा	क्षेत्राचे नाव	क्षेत्र	चतुःसीमा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	०८	यवतमाळ	आंबेडकर नगर	७.१२ हे.आर	उत्तर—डोर्ली रोड आणि राजाराम नगर दक्षिण— कळंब रोड, शेत सर्व्हे नं. ५१ पूर्व— शेत सर्व्हे नं. ५१. पश्चिम— दलित गृह निर्माण सोसायटी

सदरच्या क्षेत्रावर गलिच्छ वस्ती सुधार योजने अंतर्गत खाली नमूद केलेली विकासकामे करावयाची आहे.—

१. सार्वजनिक व वैयक्तिक शौचालय.
२. पाण्याचे स्त्रोत, पाईप लाईन, सार्वजनिक नळ थांबे.
३. घाण पाण्याच्या नाल्या, घरघूती व पावसाळ्याचे पाणी जाणा-या नाल्या.
४. गल्लीचे रुंदीकरण, लांबीकरण, तसेच रस्ते व पादचारी रस्ते.
५. पथदिवे.
६. जुन्या तसेच जीर्ण झालेल्या किंवा अडथळा करणा-या इमारती पाडणे.

जर कोणीही व्यक्ती वर उल्लेखित गलिच्छ वस्ती क्षेत्र जाहीर केल्यामुळे व्यथित झाल्यास त्यास मा.ट्रिव्युनल गृहनिर्माण भवन, कला नगर, बांद्रा (पूर्व), मुंबई ५१ यांचेकडे सदरची अधिसूचना प्रसिध्द झाल्याचे दिनांकापासून ३० दिवसांचे आत अपील सादर करता येईल.

यवतमाळ :

दिनांक २३ मार्च २०१८.

ए. बी. अढागळे,

मुख्याधिकारी, नगर परिषद,

यवतमाळ.

भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. २१.

BY CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL

Slum Improvement Project

No.-PWD-M.C-YTAL-5704-2018-19.—

Whereas, the Maharashtra Slum (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 has come into force with effect from 3rd day of September 1971, in the areas within the limits of the Municipal Council, Yavatmal by the Government of Maharashtra vide Govt. Notification of Urban Development, Public Health and Housing Department, No. SCA-1571-35325, dated 3rd September 1971.

And whereas, I am being appointed as a Competent Authority, I am satisfied that area specified in the schedule hereto (hereinafter referred to “as said Area”) is a source danger to health, safety or convenience of the public of that area and of its neighbourhood by reason of the area being over-crowded and lacking in basic amenities have rendered them in sanitary squalid or otherwise.

Now, therefore, in exercise of powers conferred on me under sub-section (b) (ii) of Section 4 of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971, declare that the said area to be Slum Improvement Area. The map of the area can be inspected at the Office of the Chief Officer, Municipal Council, Yavatmal.

CHART OF THE SLUM AREA

Sr. No.	Ward/Prabhag No.	Khasara and Mouja	Local Name Area	Area	Description Boundaries
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
1	08	Yavatmal	Ambedkar Nagar	7.12 H.A.	<p><i>North</i>—Dorli Road and Rajaram Nagar.</p> <p><i>South</i>—Kalamb Road F.S. No. 51.</p> <p><i>East</i>—F.S. No. 51.</p> <p><i>West</i>—Dalit Grih Nirman Society.</p>

The necessary Slum Improvement works intended to be carried out in the above mentioned areas are listed below:—

- (i) Public latrines single or group.
- (ii) Water mains, branches and public water stand posts.
- (iii) Sewer lines, wastes water drains and storm water drains.
- (iv) Widening realizing and paying of existing lanes, roads and pathways and lanes.
- (v) Street lights.
- (vi) Demolition of dilapidated or obstructive buildings.

Any person aggrieved by the above said declaration of Slum Improvement areas may appeal to Tribunal Located at Griha Nirman Bhavan, Kala Nagar, Bandra (East), Bombay 51 within 30 (thirty) days from the date of declaration.

Yavatmal :

Dated the 23rd March 2018.

A. B. ADHAGALE,

Chief Officer,

Municipal Council, Yavatmal.